For Bharat Nidhi Limited

Motilal Oswal Asset Management Company Limited Registered & Corporate Office: 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025

• Toll Free No.: +91 8108622222, +91 22 40548002 • Email: amc@motilaloswal.com CIN No.: U67120MH2008PLC188186 • Website: www.motilaloswalmf.com

NOTICE

Hosting of Annual Report and Abridged Summary thereof for the Schemes of Motilal Oswal Mutual Fund (MOMF)

Notice is hereby given to all the Investors of the Schemes of Motilal Oswal Mutual Fund (MOMF) that in accordance with the Regulation 56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with Clause 5.4 of the SEBI Master Circular for Mutual Funds dated June 27, 2024, the Annual report of the Schemes of MOMF for period ended March 31, 2025 have been hosted on the website of MOMF i.e. www.motilaloswalmf.com and AMFI Website http://www.amfiindia.com.

Investors can request for physical or electronic copy of Annual report or abridged summary thereof through any of the following modes / options:

- Send us an email at amc@motilaloswal.com from the registered email id; or
- Contact us on the Toll free no: +91-8108622222, +91-22-40548002; or
- Written request can be sent at KFin Technologies Limited (Unit Motilal Oswal Mutual Fund) Selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi TG - 500 032, or by emailing at legal.compliance@kfintech.com.

Investors are requested to kindly take note of the above.

For Motilal Oswal Asset Management Company Limited (Investment Manager for Motilal Oswal Mutual Fund)

Place: Mumbai Prateek Agrawal Managing Director & Chief Executive Officer Date : July 30, 2025 MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS.

READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



## **BEML Land Assets Limited**

(CIN: L70109KA2021G0I149486), Schedule "C" Company under Ministry of Defence, Gol Registered Office: "BEML SOUDHA", 23/1, 4th Main Road, S.R. Nagar, Bengaluru-560 027, Tel. & Fax: (080) 22963140, E-mail: cs@blal.in, Website: www.blal.in

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Three months ended 30 06 2025.

| ٠          | tatement of onaudited i manetal nesults for the quart  | or and three i                           |  |                                     |
|------------|--|--|--|-------------------------------------|
| T          |  |  | Standalone                               | khs except EPS                      |
| SI.<br>Io. | Particulars  | Quarter ended<br>30-06-2025<br>Unaudited | Quarter ended<br>30-06-2024<br>Unaudited | Year Ended<br>31-03-2025<br>Audited |
| 1          | Total Income from Operations   |  |  |                                     |
| 2          | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)      | (274)                                    | (212)                                    | (375)                               |
| 3          | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) | (274)                                    | (212)                                    | (375)                               |
| 4          | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)  | (274)                                    | (212)                                    | (375)                               |

| E  | Unaudited  | Unaudited  | Audited   |
|--|--|--|---|
| Total Income from Operations   |  | •  |   |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or<br>Extraordinary items)   | (274)  | (212)  | (375)   |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)   | (274)  | (212)  | (375)   |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or<br>Extraordinary items)   | (274)  | (212)  | (375)   |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (274)  | (212)  | (375)   |
| Paid up Equity Share Capital   | 4,164  | 4,164  | 4,164   |
| Reserves (excluding Revaluation Reserve)   | (4,327)  | (3,891)  | (4,053)   |
| Security Premium Account   |  |  |   |
| Net worth  | (163)  | 273  | 111   |
| Paid up Debt Capital / Outstanding Debt  |  | (#s)   |   |
| Outstanding Redeemable Preference Shares   | 2  | 993  | 14  |
| Debt Equity Ratio  | (1.03)   | (0.89)   | 7.78  |
| Earnings per Share (of ₹ 10/- each)<br>(for continuing and discontinued operations)  |  |  |   |
| 1. Basic:  | (0.66)   | (0.51)   | (0.90)  |
| 2. Diluted:  | (0.66)   | (0.51)   | (0.90)  |
| Capital Redemption Reserve   |  | Xe2  |   |
| Debenture Redemption Reserve   |  | 1992   | 100   |
| Debt Service Coverage Ratio  | (0.81)   | (0.99)   | (0.31)  |
| Interest Service Coverage Ratio  | (10.12)  | (16.01)  | (3.90)  |
|  | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)  Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]  Paid up Equity Share Capital  Reserves (excluding Revaluation Reserve)  Security Premium Account  Net worth  Paid up Debt Capital / Outstanding Debt  Outstanding Redeemable Preference Shares  Debt Equity Ratio  Earnings per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)  1. Basic:  2. Diluted:  Capital Redemption Reserve  Debenture Redemption Reserve  Debt Service Coverage Ratio | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)       (274)         Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)       (274)         Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)       (274)         Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]       (274)         Paid up Equity Share Capital       4,164         Reserves (excluding Revaluation Reserve)       (4,327)         Security Premium Account       -         Net worth       (163)         Paid up Debt Capital / Outstanding Debt       -         Outstanding Redeemable Preference Shares       -         Debt Equity Ratio       (1.03)         Earnings per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)       (0.66)         1. Basic:       (0.66)         2. Diluted:       (0.66)         Capital Redemption Reserve       -         Debt Service Coverage Ratio       (0.81) | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)         (274)         (212)           Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)         (274)         (212)           Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)         (274)         (212)           Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)         (274)         (212)           Paid up Equity Share Capital         4,164         4,164           Reserves (excluding Revaluation Reserve)         (4,327)         (3,891)           Security Premium Account         -         -           Net worth         (163)         273           Paid up Debt Capital / Outstanding Debt         -         -           Outstanding Redeemable Preference Shares         -         -           Debt Equity Ratio         (1.03)         (0.89)           Earnings per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)         (0.66)         (0.51)           1. Basic:         (0.66)         (0.51)           2. Diluted:         (0.66)         (0.51)           Capital Redemption Reserve         -         -           Debt Service Coverage Ratio         (0.81) |

Date: 30.07.2025

Place: Bengaluru

The above is an extract of the detailed format of first quarter and three months period ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the LODR Regulations. Full format of the guarter and three months ended Financial Results is available at the website of the stock exchanges NSE at www.nseindia.com, the BSE at www.bseindia.com and Company's website at www.blal.in. By order of the Board

for BEML Land Assets Limited (SHANTANU ROY) Chairman and Managing Director

DIN 10053283

AICICI PRUDENTIAL"

MUTUAL FUND

**ICICI Prudential Asset Management Company Limited** Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ICICI Prudential Mutual Fund Tower, Vakola, Santacruz East,

Mumbai – 400 055: Tel: +91 22 6647 0200/2652 5000 Fax: +91 22 6666 6582/83. Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313 Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI

Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on August 4, 2025\*:

| Name of the Schemes/Plans        | Quantum of IDCW<br>(₹ per unit) (Face value<br>of ₹ 10/- each) <sup>\$#</sup> | NAV as on<br>July 29, 2025<br>(₹ Per unit) |
|----------------------------------|---|--|
| ICICI Prudential Multi-Asset Fur | nd  |  |
| IDCW                             | 0.1600  | 34.0343                                    |
| Direct Plan - IDCW               | 0.1600  | 56.8145                                    |
| ICICI Prudential Equity-Arbitrag | je Fund   |  |
| IDCW                             | 0.0500  | 15.1398                                    |
| Direct Plan - IDCW               | 0.0500  | 17.3303                                    |
| <u> </u>                         | the the constitution of the color   |  |

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any.
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

**Authorised Signatory** 

Date: July 30, 2025

Place: Mumbai

No. 013/07/2025

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

Bandhan AMC Limited CIN: U65993MH1999PLC123191

Regd. Office Address: 6th Floor, Tower 1C, One World Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi (W), Mumbai - 400 013. Phone: +91-22-6628 9999, Email: investormf@bandhanamc.com Website: www.bandhanmutual.com; www.bandhaname.com



### BANDHAN MUTUAL FUND

NOTICE is hereby given to all investor(s)/Unit Holder(s) of Bandhan Mutual Fund ('the Fund') that in accordance with Regulation 54 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 read with clause 5.4.1 of the SEBI Master Circular the Annual Report and the Abridged Annual Report of the schemes of the Fund for the financial year ended March 31, 2025, has been hosted on the website of the Fund viz, www.bandhanmutual.com and on the website of AMFI viz, www.amfiindia.com Investors may view/ download the electronic copy of the reports from the website of the fund. Investors can also request for a physical copy of the Annual Report or the Abridged Annual Report through any of the following means:

Phone - Give a call at our Contact Centre at 1-800-266 6688 or 1-800-300 666 88.

- 2. E-mail Send an e-mail to investormf@bandhanamc.com
- 3. Letter Submit a letter at any of the AMC Offices or CAMS Investor Service Centres, list available at www.bandhanmutual.com

Place: Mumbai Date: July 30, 2025

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



### GUJARAT ROAD AND INFRASTRUCTURE COMPANY LIMITED Registered Office: Office of the Secretary, Roads & Buildings Department, Block 14, Second Floor,

CIN: U65990GJ1999PLC036086 Sachivalaya, Gandhinagar - 382 010 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

|            | 1177707707070   |                              | Year Ended                    |                              |                             |
|------------|---|------------------------------|-------------------------------|------------------------------|-----------------------------|
| Sr.<br>No. |   | June 30, 2025<br>(Unaudited) | March 31, 2025<br>(Unaudited) | June 30, 2024<br>(Unaudited) | March 31, 2025<br>(Audited) |
| 1.         | Total Income from Operations  | 1,042.85                     | 1,015.13                      | 940.12                       | 3,817.03                    |
| 2.         | Net Profit / (Loss) for the period (before Tax,<br>Exceptional and/or Extraordinary items)  | 704.60                       | 639.01                        | 605.10                       | 2,464.75                    |
| 3.         | Net Profit / (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)   | 704.60                       | 639.01                        | 605.10                       | 2,464.75                    |
| 4.         | Net Profit / (Loss) for the period after tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)  | 525.70                       | 461.71                        | 428.44                       | 1,776.05                    |
| 5.         | Total Comprehensive Income for the period/year<br>[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and<br>Other Comprehensive Income (after tax)] | 525.10                       | 461,57                        | 427.69                       | 1,773.66                    |
| 6.         | Paid up Equity Share Capital  | 554.62                       | 554.62                        | 554.62                       | 554.62                      |
| 7.         | Reserves (excluding Revaluation Reserve)  |                              | ( P                           |                              | 2,695.70                    |
| 8.         | Net worth   | 2,610.71                     | 3,250.32                      | 3,265.95                     | 3,250.32                    |
| 9.         | Paid up Debt Capital / Outstanding Debt   | 840.98                       | 840.07                        | 1,086.74                     | 840.07                      |
| 10,        | Debt Equity Ratio   | 0.33                         | 0.26                          | 0.33                         | 0.26                        |
| 11.        | Basic and diluted earnings per share (EPS) (Face value of INR 10I- each) (not annualised for the quarter)   | 11000                        |                               | 1707                         |                             |
| - 1        | - Basic   | 9.48                         | 8.32                          | 7.72                         | 32.02                       |
|            | - Diluted   | 9.48                         | 8.32                          | 7.72                         | 32.02                       |
| 12.        | Capital Redemption Reserve  | 350.00                       | 350.00                        | 350.00                       | 350.00                      |
| 13.        | Debenture Redemption Reserve  | 85.00                        | 85.00                         | 110.00                       | 85.00                       |
| 14.        | Debt Service Coverage Ratio   | 34.41                        | 4.00                          | 16.58                        | 6.59                        |
| 15.        | Interest Service Coverage Ratio   | 34.41                        | 27.09                         | 16.58                        | 24.23                       |

NOTES TO THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 The full format of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchange - National Stock Exchange (NSE) websites www.nseindia.com and Company's website www.gricl.com

2). For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the pertinent disclosures have been made to the Stock Exchange (NSE) and can be accessed on the (www.nseindia.com) and on the Company's website www.grict.com

 The figure of quarter ended March 31, 2025 are balancing figures between audited figures of the full financial year ended March 31, 2025 and unaudited
published year to date figures upto December 31, 2024, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited For and on behalf of the Board Date:July 30, 2025

Place Gandhinagar

Chief Executive Officer

# **SW** Steel Limited

CORPORATE IDENTIFICATION NO. (CIN): L27102MH1994PLC152925 Regd. Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in

## NOTICE TO PHYSICAL SHAREHOLDERS

Pursuant to SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, special window for re-lodgement of transfer request of physical shares has been allowed for those transfer deeds which were lodged prior to the deadline of April 1, 2019 (extended till March 31, 2021) for transfer and rejected/returned due to deficiency in the documents. In order to facilitate re-lodgement, the shareholders to note below details:

| Window open for re-lodgement                | July 7, 2025 to January 6, 2026  |
|---|--|
| Who can re-lodge the transfer requests?     | Investors whose transfer deeds were lodged prior to April 2019 (extended till March 31, 2021) and rejected/returned due to deficiency in documents.  |
| Process to be followed for the re-lodgement | Submit original transfer documents along with corrected/missing documents/information to our Registrar and Share Transfer Agent at below address:  KFin Technologies Limited Unit: JSW Steel Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500 032, Telengana  Email - einward.ris@kfintech.com Email for Senior Citizen – senior.citizen@kfintech.com Toll Free number - 1800-309-4001 |

The shareholders may note that the securities are securities re-lodged for transfer shall be issued only in demat mode.

For JSW Steel Limited

Manoj Prasad Singh Company Secretary (in the interim capacity) Membership No. FCS 4231

AICICI PRIDENTIAL MUTUAL FUND

Place : Mumbai

Date : July 30, 2025

**ICICI Prudential Asset Management Company Limited** Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ICICI Prudential Mutual Fund Tower, Vakola, Santacruz East, Mumbai - 400 055; Tel: +91 22 6647 0200/2652 5000 Fax: +91 22 6666 6582/83, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2<sup>nd</sup> Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Mutual Fund (the Fund) for hosting of Scheme wise Annual Report NOTICE is hereby given that the Scheme Wise Annual Report (including audited

financials) of the schemes of the Fund for the financial year ended March 31, 2025 have been hosted on the website of ICICI Prudential Asset Management Company Limited (the AMC) viz. www.icicipruamc.com and on the website of Association of Mutual Funds in India (AMFI) viz. www.amfiindia.com, in accordance with Regulation 54 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with Clause 5.4 of the SEBI Master Circular No. SEBI/HO/IMD/IMD-PoD-1/P/CIR/2024/90 dated June 27, 2024. Investors may accordingly view/download the results from the website of the AMC.

Investors can also request for the physical copy of Annual Report through any of the following modes:

- 1. Give a call at our Contact Centre on Toll Free number: 1800 222 999 and 1800 200 6666 between 8 am to 8 pm, Monday to Saturday and 9 am to 7 pm on Sunday
- 2. Send an email to enquiry@icicipruamc.com

No. 012/07/2025

3. Submit a letter at any of the AMC Offices or our CAMS Investor Service Centers, details of which are available on the AMC website viz. www.icicipruamc.com.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: July 30, 2025 **Authorised Signatory** 

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <a href="https://www.icicipruamc.com">https://www.icicipruamc.com</a>

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully. epaper.financialexpress.com

Mutual Fund

(INR in Million, except as

BHARAT NIDHI LIMITED CIN No. U51396DL1942PLC000644

Regd. Office: 3/8, 2nd Floor, Asaf Ali Road, New Delhi 110002 E-Mail ID:- bharatnidhi1@gmail.com NOTICE is hereby given that the following Shareholder of the Company holding fully paid up equity

shares of Rs. 10/- each of the Company, has reportedly lost his Share Certificates and application has been made to the Company by his legal heir to issue duplicate share certificates: Name of the Shareholder Father/ Husband's Name No. of Shares held Folio No. Late Shri Bal Dev 8838 Any person, who has a claim in respect of the said equity shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of issue of this notice; else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Place: New Delhi Sd/-Date: July 30, 2025 Company Secretary

## **BIJOY HANS LIMITED** Regd Office: H P Brahmachari Road, Rehabari, Guwahati 781 008 (Assam)

Corporate office: Unit No 408 Third floor Royal Miraj Arcade, Laxmi Market Miraj Shrikant Chowk Miraj, Miraj, Sangli, Maharashtra, India, 416410 Tel: 91 7066670199; Email: compliance@arvayahealth.com Website: www.bijoyhans.net CIN No.: L51909AS1985PLC002323

#### NOTICE OF THE 40TH ANNUAL GENERAL MEETING NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 40th Annual General Meeting (AGM) of the Members

of BIJOY HANS LIMITED will be held on Monday, 25th August, 2025 at 03.00 p.m. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Annual Report along with Notice convening AGM on 30th July, 2025 through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Depository Participant(s),/ Company's Registrar & Share Transfer Agent, M/s. Maheshwari Datamatics Private Limited., ("RTA"), in accordance with the pursuant to General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 read with General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 read with General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, 10/ 2021 dated June 23, 2021 and 20/2021 dated December 8, 2021 and 3 /2022 dated May 5. 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023, latest circular No 09/2024 dated 19th September, 2024 issued by MCA and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 03rd October, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"). The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.bijoyhans.net and on the website of Stock Exchanges i.e. BSE limited at Notice is also hereby given that pursuant to the provisions of section 91 of the Companies

Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on 18th August, 2025 to 25th August, 2025 (both days inclusive) for the purpose Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange

Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by the RTA on all resolutions as set forth in the AGM Notice. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on 18th August, 2025 ('cut-off date'). The remote e-voting period commences on Friday, 22rd August, 2025 at 9.00 a.m. and will end on Sunday, 24th August, 2025 at 5:00 p.m. During this period, the Members may cast their

the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Members holding shares in physical from who have not registered their email address are requested to register their email addresses with respective depository participants and are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer

Agent, Maheshwari Datamatics Private Limited, temporarily update their email address by accessing the link www.mdpl.in for updating of e-mail ID and contact number and obtain Notice, Annual Report 2024-2025 and/or login details for joining the AGM through VC/OAVM

vote electronically. The remote e-voting module shall be disabled thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on

facility including e-voting Members are requested to carefully read all the instructions detailed in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, Manner of casting vote through Remote evoting or e-voting during AGM.

Any query or grievance in relation to voting by e-voting can be addressed to the NDSL or Registrars of the Company Maheshwari Datamatics Private Limited can be forwarded at email: evoting@nsdl.co.in or mdpldc@yahoo.coms

Place: Guwahati Date: 30-07-2025

Name: KAUSHAL UTTAM SHAH (Executive Director) DIN: 02175130

For Bioy Hans Limited



Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

Regd. Office: 401, 4th Floor, Gladdiola, Hanuman Road, Vile Parle (East). Mumbai – 400057, Maharashtra, India. **Telephone No.:** (022) 35016400; **Email id:** corporate@remsons.com, Website: www.remsons.com

(CIN: L51900MH1971PLC015141)

## **NOTICE OF POSTAL BALLOT**

Notice is hereby given to the Members of **REMSONS INDUSTRIES LIMITED** ('the

Company') that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rules 20 and 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard - 2 ('SS-2') on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and General, Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 and in accordance with the requirements laid down in previous circulars issued by the Ministry of Corporate Affairs in this regard ("MCA Circulars") and other applicable provisions of the Act, Rules, Regulations, MCA Circulars, etc. for the time being in force, consent and approval of the Members of the Company is being sought through postal ballot process by voting through electronic means ('remote e-voting') in respect of the Special Business as set out in the Postal Ballot Notice dated 17<sup>th</sup> July, 2025. The Postal Ballot Notice is also available on the Company's website at www.remsons.com, websites of the Stock Exchanges viz. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and also on the website of Central Depository Services (India)

Pursuant to the aforesaid provisions, the Company has completed the despatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement thereto only through electronic mode to all those Members whose email addresses are registered with the Company or Depository Participants ('DPs') or Registrar & Share Transfer Agent ('RTA') of the Company and whose names appeared as Members in the Company's Register of Members / List of Beneficiaries as on the Cut-off date i.e. Friday, 25<sup>th</sup> July, 2025. Physical copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business reply envelopes are not sent to the Members for the Postal Ballot in line with the exemption provided in the aforesaid MCA Circulars. The Company has engaged the services of CDSL to provide remote e-voting

facility to its members to exercise their right to vote on the resolution proposed in the Postal Ballot Notice. The communication of the assent or dissent of the Members would take place through remote e-voting only. A member may exercise voting through remote e-voting only as per the provisions of the aforesaid legal provisions. For casting the votes, the Members are required to read the instructions thereof provided in the Postal Ballot Notice carefully. Members are requested to note that remote e-voting period shall commence at 09:00 a.m. (IST) on Thursday, 31<sup>st</sup> July, 2025 and end at 05:00 p.m. (IST) on Friday, 29<sup>th</sup> August, 2025, and the remote e- voting module shall be disabled for voting by the CDSL immediately thereafter. Voting rights of a Member shall be in proportion to his/ her/its shareholding in the paid-up share capital of the Company as on the Cut-Off date i.e. Friday, 25<sup>th</sup> July, 2025.

The manner of remote e-voting by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for the Members who have not registered their email address is provided in the Postal Ballot notice. The manner in which the persons who have forgotten the User ID and / or Password, can obtain / generate the same, has also been provided in the said Notice.

The Board of Directors of the Company has appointed CS Manish Baldeva, Practicing Company Secretary (Membership No.: FCS 6180 and C. P. No. 11062) proprietor of M/s. M Baldeva Associates, Company Secretaries, Mumbai, as Scrutinizer for conducting the Postal Ballot process in fair and transparent manner. The result of the Postal Ballot shall be announced on Saturday. 30th August, 2025 at 03.30 p.m. at the Registered Office of the Company. The results of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report shall be displayed on the Company's website www.remsons.com and shall also be communicated to the stock exchanges and will be displayed simultaneously on the websites of the Stock Exchanges and CDSL.

Members who have not updated their e-mail address are requested to register the same, in respect of shares held by them in electronic form with the Depositories through their DPs and in respect of shares held in physical form by writing to Company's RTA, MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), C-101, 247 Park, LBS Marg, Vikroli (West), Mumbai – 400083 or at E-mail: rnt.helpdesk@linktime.co.in and submitting the requisite documents as may be sought by the RTA in this regard.

e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911 or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013.

In case you have any queries or issues regarding remote e-voting from the CDSL

For Remsons Industries Limited

**Rohit Darji Company Secretary and Compliance Officer** 

Membership No.: A37077

Place: Mumbai

**Date:** 30<sup>th</sup> July, 2025



मुंबई: नवकिरण मंडळ अंधेरी संस्था 2025 हे वर्ष रौप्य महोत्सव वर्ष साजरे करत आहे. त्यात विविध कार्यक्रमाचा समावेश असून नियमित होणारा एस .आर. ए व चाळीत राहणाऱ्या विद्यावयीना पाठबळ मिळाले तसंख 80% थेसा दहावी व बाराची गूण विद्यावयीन प्रोत्साहन न्हणून शिच्यवूनी येण्यात येते. तसेच पावची पदबीधर विद्याव्यीना वहाव येन वाटम करण्यात जाल्या सोसव तरीह नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. आमदार अमित साटम व माजी नगरसेवक रोहन राठोड यांच्या शुभहरते हे वाटप करण्यात आले सोबत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन सदडेकर जनरल सेक्रेटरी सुभाष राणे ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी बाणेकर , स्थानिक मनसे नेते राजेंद्र सोनसकर या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महेंद्र सुर्वे, नरेंद्र कार्केला , संतोष चटहाण , हरेश शेलडेकर .



## अनिल परबांची पत्रकार परिषद अचानक रद्व रामदास कदमांचे सख्खे भाऊ परबांना भेटल्याने उलटसुलट चर्चेला उधाण

मृबः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावावर मंबईमध्ये सावली बार आहे या बार वरून अत्यंत गंभीर आरोप ठाकरे सेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी केले आहेत. पण तेव्हापासन अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान ऑज अनिल परब पत्रकार परिषद घेत सावली बार विरोधात आणखी काही उपयोग गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही पत्रकार परिषद अचानक रह करण्यात आली

पत्रकार परिषदेची चर्चा रंगली भाऊ असले, तरी त्यांच्यामध्ये असतानाच रामदास कदम यांचे वाद आहे. त्यामुळे या वादाच्या



बंध सदानंद कदम शिवसेना ठाकरे पार्श्वभमीवर कदम अनिल परब गटाचे नेते अनिल परब यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे यांना काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी पोहोचले होते का? अनिल कदम यांना काही पुरावे देण्यासाठी सदानंद कदम पोहोचले का? अशीच चर्चा रंगली. सदानंद अमा पश्च उपस्थित चाला आहे विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना कदम आणि रामदास कदम हे सख्खे विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी कांदिवलीमध्ये सावली बार असून त्या ठिकाणी पोलिसांनी

व्यवसाय करणे गुन्हा आहे का- रामदास कदम अनिल परब यांच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी आपल्या पत्नीचे नावे सावली बार असल्याचा खुलासा केला होता. बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान बारमध्ये करारानुसार काही झाल्यास चालवणारा जबाबदार असल्याचे म्हणत रामदास कदम यांनी जबाबदारी झकटण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या पत्नीच्या नावे ३० वर्षांपासून परवाना असून व्यवसाय करणे गुन्हा आहे का? अनिल परब हे अर्धवट जानी वकील असल्याची टीका रामदास कदम यांनी केली होती.

धाड टाकली होती. त्यावेळी २२ समोर आली. त्या गहराज्यमंत्र्यांच्य देखील पकडण्यात आल्याचे म्हटले होते. गुन्हाही नोंद करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सावली बार ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याची माहिती

बारबाला एकडण्यात आल्या मातीश्री आहेत असा अनिल परब होत्या, या २२ बारबालांसह चार कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना बाजूलालाडक्या बहिणींचा तुम्हाला बाजूला लाडक्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद असताना दुसरीकडे तुम्ही आया-बहिणींना डान्सबार मध्ये नाचवता अशी विचारणा करीत गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी परब यांनी केली होती.

#### मंडपासाठी खड्डा खणल्यास आकारण्यात येणारा **15 हजारांचा दंड कमी करून घेऊ** - मंत्री लोढा

मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा दिलासा

प्रतिनिधी **मुंबई** मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात काल नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले मंडपामाठी खडडा खणल्यास आकारण्यात येणारा १५ हजारांचा दंड कमी करून घेऊ असे त्यांनी काही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना आश्वासन दिले.

जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनता दरबार आयोजित क्यन आहोत. प्रेंबर्रप्रध्ये आयोजित होता आणि त्याला मिळालेला . प्रतिसाद उल्लेखनीय होता, असे

यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. नव्या नियमावलीनमार गणेश

नव्या नियमावलानुसार गणश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास, मुंबई महापालिकेने १५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत असलेल्या नाराजीची मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दखल घेतली. "गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा सण आहे. सर्वानाच हा सण जल्लोषात साजरा करता यावा यासाठी आम्ही तत्पर आहोत. मुंबई महापालिकेद्वारे लावण्यात आलेल्या दंडाबाबत गणेश मंडळांच्या असलेल्या भावना आम्ही जाणतो त्याबाबत लवका आम्हा जाणता. त्याबाबत त्यकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू.", असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सी वॉर्डमधील

खड्डे भरण्याचे काम येत्या १० दिवसात पूर्ण करावे, असे देखील मंत्री लोढा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. नागरिकांच्या तक्रारींमध्ये पनर्विकास, रस्ते, डेनेज, रेशन कार्डगा संदर्भातील अदनणी पाणीपुरवठा व गणेश उत्सवाबाबत परवानग्यांचे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित

#### बेस्टमधील सेवानिवृत्त कामगारांना बेस्ट दिना आधी सर्व देणी द्यावी

प्रतिनिधी

कामगारांकडून होत आहे. दरम्यान, 1/09/2022 पासन

**■ मुंबई** बेम्ट उपक्रमात बसेस व कामगार कमी कमी होत आहेत. बस घ्यायला व सेवानिवत्त कर्मचाऱ्यांची देणी द्यायला सुद्धा बेस्ट कडे पैसा नाही. अशी परिस्थिती आहे. पण आता 1/05/2024 ते 1/07/2025 या सुद्धा सर्व रक्कम घायचे उरले असून कालावधीत वे 2827 कर्मचारी देखील अजून ती मिळत नाही अजून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना किती प्रतीक्षा करावी लागेल ,असा आतापर्वत 55 टक्के थकवाकी सवाल सेवानिवृत्त कामगार करीत मिळाली आहे, त्यातील 2215 क्यांचे आहेत, मुख्यमंत्र्यांनी ताबडतीब उपदान व अंतिम देशके तयार असून या बाबतीत लक्ष घालून सर्व बेस्ट ती एकूण रक्कम रुपये 493.05 कोटी कर्मचान्यांची देशी बेस्ट दिन स्टणजेच उपदान व अंतिम देयके तथार असून ती एकूण रक्कम रुपये 493.05 कोटी आहे. उर्वरित सर्व रक्कम बेस्ट दिनी म्हणजे 7 ऑगस्ट पूर्वी द्यावी अशीही मागणी होत आहे मात्र ज्यांना सेवानिवृत्त होऊन 1

वर्ष आणि 6 महिने होऊन गेले आहेत व यापुढे बेस्टच्या सर्व कामगारांना त्यांना सर्व रकमेवर 10% द. म. द. सा. व्याज द्यावे जेणेकरून त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन जगणे सुलभ मनपा आणि विद्यमान प्रशासनावर होईल. अशी मागणी सेवा निवृत्त सोपवावी. अशी मागणी होत आहे.

1/05/2025 पर्यंतच्या जवळपास 2500 जणांना उपदान, अंतिम देयक व थकबाकीच्या फक्त 55 % रक्कम मिळाली आहे. उच्च न्यायालयाची ऑर्डर तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीत दिनांक 7/08/2025 पूर्वी देऊन सर्वांना दिलासा द्यावा. सदर रेक्कम देण्याचा आर्थिक भार मनपा आणि राज्य शासनाने यांनी एकत्रितपणे उचलावा

ताबडतोब सर्व निवृत्ती देयक आणि थकबाकी मिळतील याची जबाबदारी

#### पालिकेच्या 'कार्यकारी सहाय्यक' पदाच्या निवड यादीतील उमेदवारांना अंतिम संधी

संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भरती प्रक्रिया तात्पुरत्या प्रवर्गनिहाय निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी तथा नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी दिनांक १ ऑगस्ट २०२५ पर्यंत उपस्थित राहण्याचा सचना देण्यात आल्या होत्या. या कालावधीदरम्यान अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत कागदपत्रे पहलालणी आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अंतिम संधी देण्यात आली आहे.

याअंतिमसंधीकालावधीदरम्यानही अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना 'कार्यकारी सहायक' पढाकरिता स्वारस्य नसल्याचे गृहित धरुन त्यांचे नाव तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 'कार्यकारी सहायक' या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्यासाठी तात्पुरती सामाईक निवड यादीतील उमेदवाराँच्या कागदपत्रांची पड़ताळणी प्रक्रिया मे २०२५ मध्ये आयोजित करण्यात आली राबविण्यात येत आहे या अंतर्गत होती त्यावेळी अनपस्थित राहिलेल्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या कागदपत्रे पडताळणीसाठी पुन्हा

संधी देण्यात आली आहे त्यानसार सवा देज्यात आला आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १५ जुलै २०२५ रोजी जारी सूचना पत्र आणि त्यासोबतचा तक्ता 'अ' अन्वये तात्पुरत्या प्रवर्गनिहाय निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आणि तक्ता 'ब' अन्वये नियक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी १ ऑगस्ट २०२५ पर्यंत उपस्थित राहण्यास कळविण्यात आले होते. तथापि सदर कालावधीदरम्यानही अनुस्थित असलेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या

वतीने अंतिम संधी देण्यात आली आहे संबंधित उमेदवारांनी १४ येईल्, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात ्ऑगस्ट २०२५ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता या वेळेत 'प्रमुख

कर्मचारी अधिकारी कार्यालय सहावा मजला, विस्तारित इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय महापालिका मार्ग, मंबई-४००००१ येथे उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात्वाले आहे.

पात्पाल जाह. दरम्यान, तात्परती निवड यादी, कागदपत्रे पडताळणीसंबंधी सूचना तसेच सदर भरती प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण माहिती महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरती पक्रियंदर्भात केलोकेली प्रसिद्ध होणारी प्राक्रियसंदमात वळावळा प्रासंख्र हाणारा माहिती व सूचना येथे उपलब्ध होईल. त्यामुळे, ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळावेळी अद्ययावत माहिती पाहात राहावी, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

#### बार्टीमध्ये 'सूर्यप्रभा'चा प्रस्ताव केराच्या टोपलीत!

प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रांच्या सुविद्य पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे जीवन - कार्य आणि आठवणी कथन करणारा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांचा ' सूर्यप्रभा ' हा ग्रंथ खरेदी- वितरण करण्याबाबतचा प्रस्ताव बार्टीने केराच्या टोपलीत टाकून दिल्याचे उजेडात आले आहे.

तो प्रस्ताव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याच निर्देशानुसार, बार्टीचे

दोन वर्षांपर्वी सादर करण्यात यांच्याच हस्ते मंबईत झाले होते आला होता. त्यानंतर बार्टीसोबत झालेल्या बैठकांमध्ये आठवले यांनी त्यावर अनेकदा विचारणा करत निर्देश देवूनही वारे यांनी कोणतीही कार्यवाही आजवर केलेली नाही. अशी माहिती त्या गंथाचे मंपाटक

अशा माहिता त्या ग्रंथाच सपादक दिवाकर शेजवळ यांनी दिली आहे. पँथर्स आणि डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे नाते हे माय -लेकरांचे होते त्या पार्श्वभमीवर '

महासंचालक सुनील वारे यांना महोत्सवात खुद रामदास आठवले

नामवंतांनी गौरवलेला ग्रंथ 'सूर्य प्रभा 'हा एकाच वेळी बह्मुखांतून डॉ. माईसाहेब आंबेडकर सांगणारा अपूर्व आणि अनोखा असा ग्रंथ आहे. त्याचा प्रख्यात विचारवंत डॉ यशवंत मनोहर डॉ रावसाहेब कसबे, प्रा. दत्ता भगत, अर्जुन डांगळे यांच्या सारख्या दिग्गजांनी आणि अनेक नामवंत पत्रकारांनी गौरव आबंडकर वाच नात ह माच - अनुष्य गानुष्य गुनुष्य विकास तंकरांचे होते, त्या पार्कभूमीवर, ' केलेला आहे, तसेच मुंबई मराठी सूर्यग्रभा ' या ग्रंथाचे प्रकाशन दोन पत्रकार संघाने या ग्रंथाला 'हिर्स्तान वर्षापूर्वी दलित पँथरच्या सुवर्ण प्रकाशन 'चा पुरस्कार दिलेला आहे.

#### पुणे महानगरपालिका, पुणे निविदा प्रकिया कक्ष उद्यान विभाग निविदा जाहिरात नविन कामे

विकी कालावधी दिनांक: ३१-०७-२०२५०९:०० सकाळी ते ०९-०८-२०२५ १२:३० दुमारी पर्यंत स्वीकृती दिनांक: -: ३१-०७-२०२५ ०९:०० सकाळी ते ०९-०८-२०२५ १२:३० दुमारी पर्यंत तिकि निविदा उघडणे प्रक्रिया दिनांक: ११-०८-२०२५ १२:३० दुमारी

| निविदा क्रमांक           | खात्याचे<br>नाव | कामाचे नाव   | निविदा<br>संच किमंत<br>रु. | अंदाजित पूर्व<br>गणित स्क्कम<br>रू. | बयाणा<br>रक्कम रु | कामाची<br>मुदत<br>(महिने) | निविदा विषयक<br>जबाबदार व्यक्तीचे नाव व<br>दूरध्वनी क्रमांक |
|--------------------------|-----------------|--|----------------------------|-------------------------------------|-------------------|---------------------------|---|
| PMC /<br>GARDEN/2025/078 | उद्यान          | राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील स्वच्छतागृह,<br>फुटपाथ, रेरिटंग शेङ्स व खंदक परिसरातील दुरुस्ती<br>व तदअनुषंगिक कामे करणे.              | ₹<br>9349/-                | ₹<br>3८०४9४२/-                      | ₹<br>3८०४१/-      | 9                         | विशाल विलीप पाठक<br>९५१८९५३२५५                              |
| PMC /<br>GARDEN/2025/079 | उद्यान          | राजीव गांधी प्राणी संग्रहालय परिसरातील<br>वन्यप्राण्यांचे पिंजरे व खंदकातील तसेच सीमाभित<br>यांची देखभाल वुस्तरती व तदनुषंगिक कामे करणे. | ₹<br>9349/-                | रू<br>३८०६०५२/-                     | ₹<br>3८०६१/-      | 9                         | विशाल दिलीप पाठक<br>९५१८९५३२५५                              |

दा संघाधी विक्री व स्वीकृत सरद वेबसाईटाकन मक्त ऑनसाईन पद्धतीने करनायात येत असून वर्ष निविद्य दोन पकीट पक्षीने मार्गिययात येत आहेत. ध्रमीवयाया केकट्या दिखारी संघा मान मान्यस्य व स्वीकृतीयात वेबटया दिखारी आंत्रसाईन सारगिकरून मान्यस्य साथी सर्वस्व व्यवस्वती टेकटरवाची चाहील. संहित निविद्य प्रियोग वार्तिया सीच्या प्रियोग केकट्री केकट्री केकट्री केकट्री सीचित्रसा स्वाप्त स्वीक्त स्वीक् तस्यीन आदेता क्रा. आंत्रिम्आ (वि.) / ३२ दिनाक २२/०४/२०१६ नुसार बयाना स्वयम इ.सी.एस./ आर. टी. ची.एस./एस. टी.सुविधमार्थनाय स्वीकरसोत येवार :

(स्वाक्षरी-/) Parshuram Anil Bichukale टेंडर लिपिक उद्यान, पुणे महानगरपालिका

#### 🛮 नवी मुंबई महानगरपालिका

| निविदा सूचना क्रनमुंमपा/अतिरिक्त शहर अभियंता/06/2025-26 |   |                             |  |  |  |  |
|---|---|-----------------------------|--|--|--|--|
| अ.<br>क्र.  | कामाचे नांव   | अंदाजपत्रकिय<br>रक्कम (रू.) |  |  |  |  |
| 1   | नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घणसोली<br>विभागात प्रभाग क्र.20, भिमनगर,पंचशीलनगर,<br>संभाजीनगर,निब्बाणटेकडी व साईबाबानगर<br>परिसरात जलवाहीन्या पुरविणे व टाकणे. | 1,79,01,786/-               |  |  |  |  |
| 2   | नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घणसोली<br>विभागात प्रभाग क्र.19, कातकरीपाडा,<br>आंबेडकरलगर, गांधीनगर परिसरात जलवाहीन्या<br>पुरविणे व टाकणे.                      | 1,30,33,139/-               |  |  |  |  |

निविदा पुस्तिका ई-टॅंडरिंग (E-Tendering) संग s.gov.in या संके स्थळावर दिनांक - 31/07/2025 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण https://mahatenders.gov.in या र Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टॅंडरिंग (E-Tendering) क्रियेतील कोणत्याही तांत्रिक अञ्चर्णीसाठी सदर संकेत हेल्प डेस्क नंबर वर संपर्क करावे. कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार आयुक्त, नवी

मंबर्ड महानगरपालिका यांनी राखन ठेवलेला आहे..

जा.क्र-नमृंमपा/जसं/जाहिरात/323/202

अतिरीक्त शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

REMSONS (सीआयरनः एतप १९ ०० पणरण १९ ७१ चीएतसी० २५ १४ प नोच्छी कार्यातयः ४० १, ४ च्या मत्यतः, रीजेटीकीरा, हनुम शेठ विसे चार्स (पूर्ण), मुंबई ४००० ५७.

स इंडस्ट्रीज **लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांना सूचना देण्यात येत आहे की, कंपनी 1, २०१३ (कायदा) च्या कलन १०८ आणि १९० च्या तरतुर्दीनुसार, जे कंपनी स्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ आणि रेसी (लिस्टिट ॉक्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) स्प्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेप्युलेशन्स क्रेटरीअल स्टॅंडर्ड - २ ('एसएस-२') च्या नियम ४४ सह वाचले जाते. इन्स्टिट्यूट ऑप केटरीअल स्टेंडर्ड - २ (एसएस-२) च्या नियम ४४ सह वायरे जाते. इस्टिट्यूट ऑग भ्यानी स्केटरीज ऑफ इंडिया अँड उत्तरलने १९ स्टेंड्स २०२४ रोजी जारी केलेल्या वंसाघारण बंटकीवरील परिपक्त क्रमांक ०५/२०२४ आणि कॉपोरेट व्यवहार मंजाल्याने संदर्भात जारी केलेल्या मागील परिपक्तकामध्ये (एमसीए परिपक्के) आणि स्वाधा मूगु असलेल्या कायदाच्या, नियम, विनियम, एमसीए परिपक्के इत्यादीच्या इतर लागू . नुसार, कंपनीच्या सदस्यांची संमती आणि मान्यता पोस्टलद्वारे मागवली जात आहे. १।

ास्टरल बेंद्धर नांटीसमध्ये प्रस्तावित केलेच्या ठरावावर स्वादानाचा अधिकार वामस्याचार्ती कम्मिनी आस्त्रण वास्त्राचारी लोटी देखीलिया होता करणात्माची सीडीएलाल्या गवा नियुक्त केल्या आहेत. सदस्याची संमत्ती किंवा असहमत्त्री केवळ रिमोट ई-वहेटिगावरेस् ठळवारी जाईस. सदस्याचा बरेल कायदेशीर तरादुर्ग्यनुमाराव रिमोट ई-वहीटिगावरेस् कारता बेंद्धर, मताना करणावारीं, सरस्याची मोस्टर केल्या नोहस्माचे दिलेखा सूचन ठळवीचूर्वक वाचणे आवश्यक आहे. सदस्याना विनंती आहे की रिमोट ई-वहेटिग कारावारी काळजापुरुक वाचपा आवश्यक आह. स्परस्थामा ाहनाता आह को रामाट ई-वादारा कालाका पुरुवार, १९ जुंदे, २०२५ गोजी काळाळे १००० वाजता (भारातीय केनेह्यान) इस होस्टें आणि बुळवार, २९ ऑगस्ट, २०२५ गोजी संध्याकळी ०५:०० वाजता (भारतीय केनेनुसार, संपेल आणि त्यानंतर क्लोचस सीडीएसएलवारे मदानाता वीलाट ई-वेडीटिंग मॉड्यूल वेट केले जाईल. स्वाच्याने मत्तानात्री कालक कट-योक तात्रका स्वाच्योत स्वाच्यातिच्या २५ जुलै, २०२५ गोजी कंपनीच्या पेड-अप शेजर भांजवतात अस्वलेच्या त्यास्थातिच्या

ा उपहारिक्षण्या माणात अवसील. मिनटिब्लाकुर पद्धतीन, भौतिक पद्धतीन केअसे धारण करणाऱ्या सदस्यांनी आणि उप स्वरायीन त्यांचा ईसेल पत्ता गोंचणीकृत केलाल गाँडी अशा सदस्यांनी त्यांचा ईसेल पत्ता गोंचणीकृत केलाल गाँडी अशा सदस्यांनी त्यांचा ईसेल पत्ता गोंचणीकृत केलाल गाँडी अशा सदस्यांनी विणोट ईस्कोटिंगची इद्धत पोस्टल बेंग्डर गोटिस्पण्ये प्रदान केली आहे. उपा व्यक्तींनी चायरकर्ता आयठी आणि केवा पासवर्ड विस्सला आहे ते ते करी निळ्युअननेट करू शकतात हे देखील या सूचनेत

डंगीडिस्टीक्कर हुं हरेज्यूनिक स्वरूपात असलेच्या अंतर्जया बाबतीत आणि भीतिव क्यारा असलेक्या अंतर्जया बाबतीत कंगिया आरटीए एक्यूरणको इन्टाइम इंडिया ग्रायकेट लिगिटेड (पूर्वी लिंक इन्टाइम इंडिया प्रायकेट लिगिटेड रूपान ओक्सडले आणारे, मैं-१०५, २५७ पाके, एक्विएस गांग, विक्रोळी (प्रविधा), मुर्खंद - ४०००८३ किया कार. इन्टाइकड्डिक्करमाटक आ इन्टिम्बर सिहन आणि आरटीएन मागितलेली आवश्यक जण्यने सारह कन्मन नोहमी कन्त्री असी विनंती आहे.

।डीएसएल ई-व्होटिंग सिस्टीममधून रिमोट ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न किंवा सन सांत्रास्थित इन्हांगारा (सरानाभूमा भाग इन्हांगाराभावत काह्र) अह करवा समस्या अत्यस्यास, तुर्वी सांग्रामाञ्डर-काराकाळ्ळिकाळा. व्याव दर्श केति इत्रकारिका की की क्रांत्र के १८०० २१ ०९९१ श वर संपर्क साधू ब्रक्ता किंवा औ एकेश दक्की, वरिक व्यवस्थामक, सेंट्रल विजीविटरी सर्विदेशस (इत्रिक्ता क्रिक्ता की एकेश दक्कित) संभीता स्वृत्यस्थल, मकराताल क्रिक कंकाव्यस्थल, पन एन चौशी मार्ग, लोजर परेल (पूर्व), मुंबई - ४००० १३ योच्यासी संपर्क साधू ब्रक्ता.

सही/ रोहित दोरर्ज



**महाराष्ट्र शासन** कार्यकारी अधियता याचे कार्यालय मध्य मुंबई बियुत विभाग, सा. बो. विभाग, सालती हमारत, गणपत वाधव मार्ग, वरळी, मुंबई -४०० ०१८. दुन्हारमी क्र. ०२२-२४९२४३४९, ई-मेल selcentralmumbai.ce@mahapwd.gov.in

#### ई निविदा सुचना क्र. २४ सन २०२५-२६

हार्यकारी अभियंता, मध्य मुंबई बिद्धात विभाग बरको मुबई, महाराष्ट्र शावनाच्या सार्वजनिक बांधकाम खाद्याकडून खालीर कामकरिता बी १ दक्केवारी ममुम्यातील निविद्या ई-मिखरा प्राणतीब्वार (ऑनलावीन) मागवित आहेत. मिखरा काण्यस्य शासनाय कोन्सरस्कारत साहार्यकारोकाकाकाकाडुक, प्राण्य कांडनलोक करणायों यादी, तमें के मिलरीत स्थिकरण्याया अवशासना कांडलया मिकरार कार्यकारी अभियंता मध्य मुबई बिद्धात विभाग यांनी राखुन ठेवला आहे. अट असलेली निगिदा स्थिकरण्या अवशासना कार्य

|            | 3.3   |                 |   |  |  |  |  |  |  |
|------------|---|-----------------|---|--|--|--|--|--|--|
| अ.<br>क्र. | कामाचे नांव   | निविदा<br>रक्कम | निविदा रक्कम<br>अक्षरी                    |  |  |  |  |  |  |
| 1          | H11195 of 2024-25. Providing repairs in Air Cooled type Central AC Chiller Plant No. 4 for Main Hospital Building at Sir J.J. Group of Hospitals, Byculla,, Mumbai.   | 2087200         | वीस लाख<br>सत्तेऐंशी हजार<br>दोनशे        |  |  |  |  |  |  |
| 2          | D11029 of 2025-26 Providing repairs to EI work at Police residential building no 2 and street gate light at Kidwai Police Station, Rafi Ahmed Kidwai Road, Shivaji Nagar, Sewri, Mumbai   | 2639020         | सव्वीस लाख<br>एकोणचाळीस<br>हजार वीस       |  |  |  |  |  |  |
| 3          | H15210 of 2024-25 Providing fully comprehensive maintenance contract of 58HP capacity M/s Toshiba make VRF System installed for ward no 8 at 2nd floor, Main Hospital Bldg., Sir J.J. Group of Hospitals Compound, Byculla, Mumbai. (for 3 Years) | 1612980         | सोळा लाख<br>बारा हजार<br>नऊशे ऐशी         |  |  |  |  |  |  |
| 4          | D11079/25-26 Providing renovation of El work, compound light, AC and Fire Alarm System of Rationig Office at Matunga, Mumbai  | 1794922         | सतरा लाख<br>चौऱ्याण्णव हजार<br>नऊशे बावीस |  |  |  |  |  |  |
| 5          | H15211 of 2024-25 Providing fully comprehensive maintenance contract of 80 HP capacity M/s. Toshiba make VRF System installed for ward no 15 at 3rd floor, Main Hospital Bldg., Sir J. J. Group of Hospitals                                      | 2224800         | बावीस लाख<br>चोवीस हजार<br>आठशे           |  |  |  |  |  |  |

१ वरीज अचाजीत रक्कमता जी. एस. टी. समाबिष्ठ नसून ठेकदारांना निविदेत दर भरताना जी.एस.टी. काळून दर नमूद करावा अंदाजीत रक्कमेदर नमूद केलेल्या दरनुमार आलेल्या रक्कमेदर जी. एस. टी. १८ टक्के परीत केला अदा करण्यात येहेल. २ ई-मिबिटा उपलब्ध कालाची दि. २९.७. २०२५ ते दि. ७.८. २०२५ भंजी सायकाळी ५,३० पर्यंत. ३ ई-मिबिटा उपलब्ध होट. १९.८.२०२५ भंजी सकाळी ११.०० नंतर ज

जा . क्र . काअ /ममुविवि/निविदा/२६३७/२०२५ दिनांक : २५/०७/२०२५ डी.जी.आय.पी.आर/आरओसी२०२५-२६/क्र.५/सी१८६९

कार्यकारी अभियंता मध्य मुंबई विद्युत विभाग, सा. बां. विभाग, मुंबई - १८.



#### बृहन्मुंबई महानगरपालिका

वक्ष प्राधिकरण

- जाहीर सचना-

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ (जानेवारी २०१८ सुधारलेला) कलम् ८(३) (क) मधील तरत्वी नुसार परिमडळ - २ मधील 'जीग्दक्षिण विभागतिल ०९ प्रस्तात, 'एफ / उत्तर विभागातील ०९ प्रस्ताव, म्हणजेष एकूण ०२ प्रस्ताव, मा. महानगरपालिका आयुक्त, अध्यक्ष, वृक्ष (बीएमसी) / वृक्ष प्राधिकरण (बीएमसी) / महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण यांच्या मंजुरीकरिता प्राप्त झाले आहेत.

उपरोक्त प्रस्तावांमधील झाडे कापणे / पुनरोंपित करणेबाबत तपशील हा महानगरपालिकेच्या .mcgm.gov. in बृहन्मुंबई महानगरपालिकेविषयी → विभाग आणि खाते → खातेनिहाय माहिती पुस्तिका → व वृक्ष प्राधिकरण → कागदपत्रे → जाहीर सुचना ७ दिवस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

3 R 3-0 Days Z-II

उपरोक्त प्रस्तावांविषयी नागरिकांच्या काही आक्षेप वा सूचना असल्यास सदर जाहीरात प्रसिध्द झाल्यापासून उपरोक्त अरवाशावया गागरकाच्या काढा आवण या पूजा जत्तरवाच पार जाताच्या प्राप्त आवण्य आवणात्र अर्थित विश्व स्थानित उपरामां या तत्त्वी स्वरूपाय विहित मानुमात (Prescribed Format) उद्याग अर्थिकर व वृक्ष अधिकर्ति यांच्या कार्यालयात सादर कराच्यात. तसेव, आपण आपल्या आक्षेप / सुचना विहित मानुम्यात (Prescribed Format) dysg.ta@mcgm.gov.in या ई-मेलवरही नोंदवू शकतात.

विहीत मुदतीत सादर न झालेले आक्षेप / सूचनेचा विचार करता येणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. लेखी / ई-मेलद्वारे सूचना / आक्षेप पाटवुनही अति आवश्यक असल्यास आपण या सूचना / आक्षेपांच्या लेखी / ई-मेलच्या प्रतीसह व्यक्तीश: सुनावणीकरीता उपस्थित राहु शकता. सदर सुचना / आक्षेपांबाबतची सुनावणी दि. <u>12.08.2015</u> रोजी उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारौँ यांच्या कार्यालयात दुपारी ४.३० ते ०५.००

उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी

उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांचे कार्यालय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, २ रा मजला, हम्बोल्ट पेंप्यिन कक्ष, संत सावता माळी मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई. - ४०००२७ दूरध्वनी क्र. २३७४२१६२ Email id - <u>dysg.ta@mcgm.gov.in</u>

पीआरओ/११४९/जाही/२०२५-२६ आठवडयाचा एक दिवस कोरडा दिवस म्हणन पाळा.

सही/-व वक्ष अधिकारी